

2. Write short notes (any *three*) :— 15
- (a) Mental mechanisms
 - (b) Role of a nurse in community development
 - (c) Emotions in Health and Disease
 - (d) Social problems
 - (e) Adoption.
3. Give scientific reasons (any *five*) :— 15
- (a) Marriage gives social protection for women and children.
 - (b) Accurate observation is very important for nurses.
 - (c) Control of population is very important for nurses.
 - (d) Good, pleasant emotion contribute to good health.
 - (e) Frustration should not be allowed to continue unresolved for a long time.
4. Answer the following :—
- (a) Define Attitude. 2
 - (b) How Attitudes are developed ? 4
 - (c) Explain the importance of Positive Attitude. 5
 - (d) How to bring change in Attitude ? 4
- OR*
- (a) Define Learning. 2
 - (b) Explain modes of learning. 5
 - (c) Write various factors that influence learning. 5
 - (d) What advice will you give to school going children regarding importance of learning ? 3
5. Answer the following :—
- (a) What is frustration ? 2
 - (b) List the sources of frustration. 5
 - (c) What is mental conflict ? 3
 - (d) List the types of conflict. 5
- OR*
- (a) Define Habit. 2
 - (b) What are the types of Habit Formation ? 3
 - (c) Explain the advantage of Habit Formation. 5
 - (d) How to break Bad Habits ? 5

महाराष्ट्र परिचर्या परिषद, मुंबई
सुधारित जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी
प्रथम वर्ष परीक्षा (नवीन अभ्यासक्रम) पेपर २

बिह्नेरियल सायन्स

(मानसशास्त्र व समाजशास्त्रसहित)

बुधवार, दिनांक २ जून २०१०

(वेळ : सकाळी १-०० ते दुपारी १२-००)

(एकूण गुण : ७५)



1. उमेदवाराने तिचा/त्याचा आसन क्रमांक इंग्रजीमध्ये लिहावा.
2. मराठी भाषेतील भाषांतरातील अडचणीसाठी इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका अंतिम राहिल.

१. (अ) योग्य तो पर्याय निवडून वाक्य पुर्ण करा :-

गुण
५

- (१) प्रोजेक्ट पद्धत ही च्या मुल्यमापनाची पद्धत आहे.
 (अ) व्यक्तिमत्त्व (ब) दृष्टीकोन
 (क) सवय (ड) लक्ष.
- (२) मानसशास्त्र हे चा शास्त्रीय अभ्यास होय.
 (अ) वर्तणूक (ब) मानसिक प्रक्रिया
 (क) काम (ड) अ आणि ब चे उत्तर.
- (३) अवस्था ताणतणावाचे वय म्हणूनही ओळखले जाते.
 (अ) पौंगडावस्था (ब) बालक
 (क) प्रौढावस्था (ड) वृद्धावस्था.
- (४) ही आकलनातील तफावत नाही.
 (अ) भ्रामककल्पना (ब) खोटाविश्वास
 (क) निराधार भ्रम (ड) भूल.
- (५) माणसाच्या मूलभूत गरजांचा प्रधानताक्रम लावला.
 (अ) फ्रूड (ब) मॉस्तो
 (क) जेम्स लॅंग (ड) मॅसेलॅंड.

(ब) जोड्या लावा :-

५

“ अ ” गट

“ ब ” गट

- | | |
|--------------------------------|-----------------------------------|
| (१) बाल गुन्हेगारी | (अ) सुप्तावस्थेतील प्रेरणा संघर्ष |
| (२) इड (अहंम) | (ब) चेहऱ्यावरील हावभाव |
| (३) निरीक्षण पद्धत | (क) मानसिक क्षमता |
| (४) स्मरणशक्ती | (ड) समाजविघातक कृत्ये |
| (५) सवयी निर्माण होण्याचे नियम | (ई) विल्यम जेम्स. |

(क) खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा :-

५

- (१) व्यक्तीचा अतंर्गत संघर्ष हा बाह्य संघर्षापेक्षा जास्त घातक असतो.
- (२) आपले आकलन हे आपल्या दृष्टीने नेहमीच योग्य असते.
- (३) सखोल विचारमंथन आणि एकाग्रता यामुळे शारीरिक थकवा जाणवत नाही.
- (४) घोळका (जमाव) हा सुस्थापित व स्थिर समुह असतो.
- (५) व्यक्तीचे सामाजिकीकरण दुय्यम गटात होते.

२. खालीलपैकी टिपा लिहा (कोणत्याही तीन) :—

- (अ) मनोव्यापार
- (ब) सामाजिक विकासामध्ये परिचारीकेचा सहभाग
- (क) आरोग्य आणि आजारा दरम्यानच्या भावना
- (ड) सामाजिक समस्या
- (ई) दत्तक घेणे.

३. शास्त्रीय कारणे लिहा (कोणत्याही पाच) :—

१५

- (अ) लग्नसंस्थेमुळे महिला व मुलांना सामाजिक सुरक्षितता प्राप्त होते.
- (ब) अचूक निरीक्षण हे परिचारीकेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
- (क) लोकसंख्या नियंत्रण हे परिचारीकेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
- (ड) आरोग्य चांगले राखण्यासाठी चांगल्या व आनंददायी भावना मदत करतात.
- (ई) वैफल्याची भावना बराच काळ टिकून राहता कामा नये.

४. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :—

- (अ) दृष्टिकोनाची व्याख्या लिहा. २
- (ब) दृष्टिकोन कसे तयार होतात ? ४
- (क) होकारात्मक दृष्टिकोनाचे महत्त्व विशद करा. ५
- (ड) एखाद्या व्यक्तीच्या दृष्टिकोनामध्ये बदल कसा घडवून आणता येईल ? ४

किंवा

- (अ) शिकण्याची व्याख्या लिहा. २
- (ब) शिकण्याचे प्रकार लिहा. ५
- (क) शिकण्यावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांची यादी करा. ५
- (ड) शाळेतील मुलांना शिकण्याच्या महत्त्वाबद्दल काय सल्ला द्याल ? ३

५. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :—

- (अ) वैफल्य म्हणजे काय ? २
- (ब) वैफल्याची विविध कारणे लिहा. ५
- (क) मनोसंघर्ष म्हणजे काय ? ३
- (ड) संघर्षाचे प्रकार लिहा. ५

किंवा

- (अ) सवयीची व्याख्या लिहा. २
- (ब) सवयीचे किती प्रकार आहेत ? ३
- (क) सवय लावून घेण्याचे फायदे लिहा. ५
- (ड) वाईट सवयी कशा मोडाय्यात ? ५